

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
सेतु अभ्यास पूर्व चाचणी
विषय – मराठी

इयत्ता- पाचवी

एकूण गुण : १५

विद्यार्थ्यांचे नाव : -----

प्रश्न-1 पुढील उतारा वाचा व खालील प्र.क्र.अ ते इ प्रश्नांची उत्तरे लिहा.

जोतीराव फुले 'पुणे' येथे राहत. ते गोरगरीब लोकांची सेवा करीत. सर्वांनी लिहायला-वाचायला शिकावे, असे त्यांना वाटे. शिक्षण घेतले की ज्ञान मिळते, ज्ञान मिळाले की गरिबी दूर होते, माणूस विद्येने मोठा होतो; म्हणून आपण शिकले पाहिजे, असे ते सांगत.

जोतीरावांच्या पत्नी म्हणजे सावित्रीबाई शिकलेल्या नव्हत्या. जोतीराव सावित्रीबाईंना म्हणत, "एक पुरुष शिकला; तर तो एकटा शहाणा होतो; पण एक बाई शिकली, तर सगळं कुटुंब शहाणं होतं."

प्र.अ : जोतीराव फुले कोठे राहत? (१)

१) सातारा. २) कोल्हापूर. ३) पुणे

प्र.आ:कोणाच्या शिकण्यामुळे सगळं कुटुंब शहाणे होते? (१)

१) पुरुषाच्या २)स्त्रीच्या ३) समाजाच्या

प्र.इ :जसे गोरगरीब; तसे दीन..... (१)

१)रात्र. २) दुबळे. ३) गरीब

प्रश्न२) खालील शब्दातील मूळ रूपातील क्रियापदे कोणती ते शोध व लिही. (२)

अ) झोपणे ब) वाचून क) वाचणे ड)खाल्ल्यावर ई)खेळून फ)
पडणे ग)खेळणे

प्रश्न ३) प्राणी संग्रहालयात प्रवेश करताना कोणत्या सूचना असाव्यात? कोणत्याही दोन सूचना लिही. (२)

प्रश्न ४) 'हार' या शब्दाचे भिन्न अर्थ असणारे प्रत्येकी एक वाक्य लिहा. (१)

प्रश्न ५) 'कार' हा प्रत्यय लावून दोन नवीन शब्द तयार करा व लिहा. (१)

प्रश्न ६) पुढील वाक्य वाच व अधोरेखित शब्दाचा समानार्थी शब्द लिही व शब्दासह वाक्यात योग्य तो बदल करून वाक्य परत लिही. (१)

नीलमला तिच्या मैत्रिणीला मदत करता न आल्याचा खेद वाटला.

प्रश्न ७) 'डोळे भरून येणे' या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता? (१)

अ) डोळे दुखणे ब) रडू येणे क) अपमान वाटणे ड) सुरुवात होणे

प्रश्न ८) किरणने आंबा सीताफळ केळी द्राक्षे खाल्ली गणेश तू किरण बरोबर होतास तू काय काय खाल्ले

वरील वाक्य विरामचिन्हासह परत लिहा. (१)

प्रश्न-१०. पुढे दिलेल्या चित्रांचे निरीक्षण करा व चित्रांच्या आधारे गोष्ट तयार करून गोष्टीला नाव द्या. (३)

